



(An Authorized OEM for Tata Motors Limited) An ISO 9001 : 2015 Certified Company

31st January,2022

To Manager (CRD) **Bombay Stock Exchange Ltd. (BSE)** P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Script Code- 540614

### Sub.: Compliance under Regulation 30 & 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant of Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We Enclosed herewith the copy of the advertisement for notice of Board Meeting to be held on Saturday 05<sup>th</sup> February,2022 at 12.00 P.M at Registered Office of the Company, Office No. 203,2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara, Mumbai-400104 published in "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper), on 30<sup>th</sup> January 2022.

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully, For G G Engineering Limited

Und Beino

Vinod Beriwal Managing Director



# विधानसभेच्या ४० जागांसाठी ५८७ उमेदवार रिंगणात

पणजी, दि.२९ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभा निवडणूकीसाठी २८ जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी शुक्रवार संध्याकाळपर्यंत ४८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची शनिवारपासून छाननी सुरू झाली आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर गोव्यातील लढतीचे चित्र रन्पष्ट होणार आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरु झाली होती. काही पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पहिल्या काही दिवस थंडावली होती. मात्र, सर्वच पक्षांनी आपली उमेदवार अंतिम यादी २६ जानेवारीला घोषित केली. त्यामुळे २७ जानेवारीला मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी करतांना २६२ जणांनी उमेदवारी दाखल

# 'एसबीआय'ने गाईडलाईन्स मागे घ्याव्या- महिला आयोग

नवी दिल्ली, दि.२९ (प्रतिनिधी) : तीन म हिन्यांहून अधिक गर्भवती महिलांना नोकरी देण्याचे टाळणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला दिल्ली महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. एसबीआयची भरतीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे भेदभावपूर्ण आणि बेकायदेशीर असल्याचे आहेत. त्यामुळे या गाईडलाईन्स मागे घ्यावा असे महिला आयोगाने बजावले आहे.

एसबीआयच्या भरतीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, ज्यानुसार, बँक तीन म हिन्यांपेक्षा अधिक गर्भवती असलेल्या महिलांना नोकरी देण्याचे टाळते. एसबीआयनुसार अशा स्त्रिया आरोग्याच्या कारणामुळे नोकरीसाठी योग्य असतीलच असे नाही. असे गाईडलाईन्सम ध्ये म्हटलेय. दिल्ली महिला आयोगाने बँकेची ही मार्गदर्शक तत्त्वे भेदभावपूर्ण आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. असे नियम बनवून बँक म हिलांना नोकरी कशी नाकारू शकते ? असे मालीवाल यांचे म्हणणे आहे, त्यामुळेच त्यांनी बँकेला नोटीस पाठवून ही मार्गदर्शक तत्त्वे म ागे घेण्यास सांगितले आहे. महिला आयोग आणि इतर सामाजिक संघटांकडून होणारा विरोध पाहता एसबीआयने, शनिवारी गर्भवती महिलांना नोकरीवर ठेवण्यासंदर्भातील वादग्रस्त मार्गदर्शक तत्वे बासनात गंडालण्याचा निर्णय

केली. तर, शूक्रवारी अखेरच्या दिवशी २९४ जणांनी आपला अर्ज दाखल केला. पहिल्यांदाच सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीने ३७ जागांवर काँग्रेस तर ३ जागांवर गोवा फॉरवर्ड निवडणूक लढवीत आहे. तृणमूल व महाराष्ट्र वादी गोमंतक पक्ष युतीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर आम आदमी आणि भाजप रन्वतंत्र निवडणूक लढवीत आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही युतीत निवडणूक लढवीत आहे.

> PUBLIC NOTICE NOTICE IS given on behalf of my client MR. SANJAY AMLA DIXIT who is the owner of Flat No. 306, THIRD Floor, "B" wing, BHARTI CO-OP. HSG. SOC. LTD., Navghar Road, hayandar (East), Tal & Dist - Thane- 401105 However, my client has lost the original Builde agreement dated 09.09.1991 execute etween MS. BHARTI BUILDERS & MR ABDUL GAFFARBAIG AMIRBAIG MIRZA any person is having any claim in respect of th above said agreement dated 09.09.1991 b way of sale, exchange, charge, gift, tru inheritance possession, lease, mortgage, lier r otherwise howsoever they/she/he equested to inform me and the under signe writing within 14 days of this notice togethe with supporting documents, failing which the lient of such person if any will be deemed to have been waive and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable

arketable. R.L. Mishra ate: 30/01/2022 Advocate High Court, Mu Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railwa Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE NOTICE IS given on behalf of my client MR. PRAKASH VITTHAL JADHAV who is the wner of Flat No. B - 315, THIRD Floor RAMNAGAR "B" CO-OP. HSG. SOC. LTD. lavghar Phatak Road, Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401105. However, my client has los he Original agreement dated 26.01.1991 executed between M/S. SHREE RAM ENTERPRISES & MR. SANJIV BARVE of the above said Flat premises. If any person having any claim in respect of the above said eement dated 26.01.1991 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance ossession, lease, mortgage, lien or otherwise owsoever they/she/he is requested to inform ne and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting ocuments, failing which the client of such person if any will be deemed to have been waive nd no claim thereafter shall be entertained and t shall be assumed that the title of the said Fla emises is clear and marketable. R.L. Mishra

ate: 30/01/2022 Advocate High Court, Mu Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height,Near Railwa Station, Nallasopara (E),Dist-Palghar-401 209.

#### PUBLIC NOTICE

Notice hereby given on behalf of my clients Mr MUDASSAR ALIMIYA WASTA & Mrs. ASMA MUDASSAR WASTA, who intends to purchase Flat No. 1202, B-Wing, 12th Floor, in the Building Prince City and Society known as Raviraj Paln CHS Ltd, situated at Near Poonam Garden, Opp K Stone, Mira-Bhayandar Road, on S. No. 452 Part), New S. No. 152 (Part), Village-Navgha Mira Road (E), Dist. Thane-401107, from the owners (1) Mr. EHTESHAM AHMAD & (2) Mrs SHABANA KHATOON, who are members of the

This Notice is given, inviting any claim o objections from the members of the public in spect of the purchase of above said flat within iod of 14 days from the publication of this otice. If no claims, objection are received within he stipulated time, my clients would presume that here is no interest, claim, objection or charge of he said flat and my clients shall be free to urchase the above said flat. No claim of objections shall be entertained after the laps of

# HANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM KRISHNA OJHA TO KRISHNA KUMAR OJHA AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME BEFORE

MARRIAGE FROM SHAH HARSHABAHEN CHANDRAKANT TO NEW NAME HARSHA CHANDULAL SHAH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM POONAM VASANT MANDHARE TO POONAM ABHIJEET SAKHALEKAR AS PER DOCUMENT

#### NAME CHANGE NOTICE , HETAL SURENDRA TRIVEDI

Mother of YASHITA PADAVE lolder of Indian Passport No. **J0609176** issued at Dubai on 18/03/2020 Permanent residen of E-404 Gokul Paradise Thaku Complex, Kandivali East, Next to Terapanth Bhavan, Kandival East), Mumbai- 400101 and presently residing at 604, Queens Residence, Al-Mankhool, Dubai. Do hereby change my daughter's name from YASHITA PADAVE (Passport No. P9062502) to YASHITA TRIVEDI

# with immediate effect

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) दत्तात्रय नागेश नाईक, (२) यशवंत नागेश नाईक व (३) नेहा हेमंत यांनी फ्लॅट जागा इमारत क्र.२६ए, ब्लॉक क्र.१५, श्री गोविंद नगर को–ऑप.हौ.सो.लि., सोडावाला लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ जी जागा त्यांची आई नामे निर्मला नागेश नाईक यांच्या नावे होती आणि अनुक्रमांक २४६३ ते २४७४ धारक भागप्रमाणपः क्र.२०९ च्या धारक होत्या. याबाबत संबंधित सोसायटीकडे सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे असे की, माझे अशिलांची आई दिनांक १६.०१.१९९६ पासून लापता आहे आणि माझे अशिलांनी दिनांक २७.०१.१९९६ रोजी लापत व्यक्ती कक्ष, गुन्हे शाखा येथे तक्रार क्र.०५/ १९९६ नोंद केलेली आहे आणि सदर निर्मला नागेश नाईक यांचे माझे अशील कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर फ्लॅट जागा आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा नारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालर्क हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/आक्षेप अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा सर्व इच्छा व उद्देशाकरित त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सदर सदस्य हे पुर्णपणे मालक होतील. सही/-

आदित्य कदम, वकील २१४, अजंता स्क्वेअर, रामलीला मैदाना समोर. बोरिवली (पश्चिम), मुबंई-४०००९२. दिनांक:२९.०१.२०२२ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE Notice is hereby given to Public at large that Late Mrs. Treesa D'Souza & Mr. Marian D'Souza were joint members of the RNA Courtyard Co-Op Hsg. Soc. Ltd. address at Flat No. D-401, RN Courtward CHS Ltd Dr Babasaheb Ambedka Road, Opp. Sector-8, Shantinagar, Mira Roa East, Thane 401107 and holding Flat enement No. D-401 in the building of the societ Mrs. Treesa D'Souza died on 14/04/2017.

My Client Mr. Tremerin Marian D'Souza, Mr. Marian D' Souza and Mr. Telvin D'Souza are only legal heirs of Late Mrs. Treesa D'Souza and further more are in use and occupation he said Flat / Property.

Therefore if any person having any claim, o right, charge, interest, objections in the said Flat property or part thereof by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien, license, gi possession or occupation or objectors to th ransfer of shares and interest of the decease Member in the capital / property of the societ how so ever or otherwise is hereby required t a period of 15 days from the publication of this otice, with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims objection for transfer of share and interest of th eceased Member in the capital/property of th ociety. If No claims /objections are received vithin period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and intere of the deceased Member in the capital / proper of the Society in such manner as is provide under the bye-laws of the Society. Sd/- Adv. Manohar P. Mhaskar (Advocate High Court Office : D/604 RNA Courtyard, Opp. P. V. Dos Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road Mira Road East, Thane – 40110 Phone No. 982066612 Date : 30/01/2022 Place : Mumbai जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिका नं २०१, दुसरा मजला, क्षेत्रफळ - ४८३ चौ.फुट (बांधिव क्षेत्र), "श्री गणेश अपार्टमेंट को . ऑप डाऊसिंग सोसायटी लि • , स • नं • १५, हि • नं • १५ व , गांव मौजे - नायगांव, नायगांव (प.) लमल्ता कं . NG01/289/9, विभाग कं .१, ता ाई, जि.पालघर, अशी मिळकत श्री वतीभाई धनसुखभाई सुरती यांनी मे चव्हाण र्ल्डर्स तर्फे भागिदार श्री . अरूण चिंतामण चव्हाण iच्याकडून दि•0८/१२/१९९0 रोजीच्या दस्त . वसई - छापिल - ६२०१ - १९९०, दि /१२ /१९९0 अन्वये खरेदी केली होती व आहे ंतु हया सदनिका संदर्भातील एक खरेदीदा भगवतीभाई धनसुखभाई सुरती हे दि /0३/२०२० रोजी कोणत्याही मृत्युपत्रा शिवाय त झाले . त्यांच्या मृत्युपश्चात १) श्रीमती .दक्ष ावतीभाई सुरती (पली) व २) कु*.* अंकिता वतीभाई सुरती (मुलगी) व ३) कु.कुंजल वतीभाई सुरती (मुलगी) हे तिघे वारस आहेत शा या संदनिकेचे आम्ही स्व भगवतीभाई सुखभाई सुरती हयांच्या पश्चात त्यांच्या वारस काच्या दृष्टीकोनातुन नामाधिकार तपासत होत . तरी सदर मिळकतीवावत वारसाहक्का, ंधाने तसेच विकी, गहाण, दान, दावा, वक्षीसपत्र डेपट्टा मृत्युपत्र वैगरे, हितसबंधाच्या वा तांतरणाच्या दुष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेर्ख कत घेण्यासारखा परावा असेल तर त्यांनी सदरर्च टीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत बी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत मचे कार्यालय १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग टर, पहिला माळा, नालासोपारा (प . ), ता . वसई • पालघर, येथे सादर केली पाहिजे अन्यथ णाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क क्त्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन दर मिळकत अंगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे सा दाखला (Clear Title Certificate) देण्यात र्डल ही नोंद घ्यावी . सही /-३०/०१/२०२२ पेन वकील ॲन्ड सन्सकरित



६० फीट रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्री नरेश

चंपालाल शाह, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्री

नरेश चंपालाल शाह, ता. १३/०६/२०२०

रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी

म्हणून श्री आकाश<sup>ॅ</sup>नरेश शाह, ह्यांनी

सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेत

आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेल

आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीच

हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध

आपल्याजवळील पुराव्यासह १०२, नीलम

रकॉर्ड, १५० रोड, भाईदर (प.), जि. ठाणे

४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे

अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क

हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व

सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

दिनांक: २८ जानेवारी, २०२२

ठीकाण :मुंबई

१४

झाल्यापासन

दिवसाचे

(वकील, उच्च न्यायालय मुंबई)

आत

हिरेन पी. मेहत

Shrimati Madhuben Vijabhai Shah a member o' Vasai Green Park Co-operative Housing Society Ltd. having address at 105, A-Wing, Green Park Shastry Nagar/Vasai west Pin-401202 and holding Flat/Tenement No.105/A in the Society, died or 21.11.2021 without making any Nomination Smt.Rinku Mitul Shah have approached the correct for transfer of the shares of the deceaser ciety for transfer of the shares of the decease o their name. The society, hereby invites clair r objections from heir or heirs or other claimants ector or objectors to the transfer of the sai shares interest of the deceased member in the capital/property of the society within a perior of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his /her/their/claims/objection for transfer of shares interest of the decease member in the capital/property of the society fin o claims/objections are received within th period prescribed above, the society shall b free to deal with the shares and interest of th deceased member in the capital/orcerv of th ares interest of the deceased member in th eceased member in the capital/property of th ociety. The claims/objection, if any received b ne society for transfer of shares and interest of the society for transfer of shares and interest o the deceased member in the capital/propert of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by th claimants/objectors, in the office of the society with the secretary of the society between 04.PM to 07 P.M from the date of publication of th potice till the date of enviry of its period For and on behalf of Vasai Green Park Co-operative Housing Society Ltd Place: Mumbai Hon.Secretary

Date: 30/01/2022

### जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माचे अशील श्रीमती अश्विन अरुण नागरे य खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्य मालमत्तेच्या एकमेव मालक आहेत

माझे अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे पती (१) श्री. अरुण नारायण नागरे (मयत) व (२) श्री. राजन नारायण नागरे हे अनुसुचीत मालमत्तेचे संयुक्त मालक होते. असे की, सदर श्री. अरुण नारायण नागरे यांचे २४.०१.१९९९ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी (१) श्रीमती अश्विर्न अरुण नागरे अर्थात माझे अशील, त्यांची मले (२ श्री. संशांत अरुण नागरे व (३) श्री. निशांत अरुप नागरे हे कायदेशीर वारसदार आहेत. असे की, (१) श्री. सुशांत अरुण नागरे व (२) श्री. निशांत अरुण नागरे यांनी खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे त्यांचे संयुक्त अविभाजीत शेँअर माझे अशील श्रीमती अश्विनी अरुण नागरे यांच्या नावे मक्त केले आहेत सदर (१) श्री. सुशांत अरुण नागरे व (२) श्री निशांत अरुण नागरे यांनी श्रीमती अश्विनी अरुण नागरे व भावी खरेदीदार यांच्या दरम्यान होणाऱ्य विक्री करारनामास मान्यतासुद्धा दिलेली आहे आणि सदर मालमत्तेतील त्यांचे अविभाजीत शेअर मुक्त करण्याच्या निश्चितीचे टोकन स्वरुपात निश्चितीपक्षकार म्हणून दिलेले आहेत. दिनांक २२ डिसेंबर, २०२० (दस्तावेज अनुक्रमांक बीआरएल-६–११८९५–२०२० दिनांक २२.१२.२०२० अंतर्गत संयुक्त उपनिबंधक बोरिवली ६, मुंबई उपनगर जिल्हा येथे नोंदणीकृत) रोजीचे नोंदणीकृत बक्षीस खरेदीखतनसार सदर श्री. राजन नारायण नागरे यांनीही अनुसुचीत मालमत्तेतील त्यांचे ५०% अविभाजीत शेअर बक्षीस म्हणून दिले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाच कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशना पासन ७ (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकदे सर्व प्रष्यर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासन मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

# मुंबई लक्षदीप

### CHANGE OF NAME

I have changed my name from Munir Javid Mohd Igbal Patel to Munir Javed lqbal Patel as per documents

#### जाहीर नोटीस

सर्व लोकांना या नोटीसीने कळविण्यात येते ऑफिस नं.१००३. पहिला मजला, कि. जानकी हेरीटेज को-ऑप. हौसिंग सो. लि. मॅक्सस मॉलसमोर. १५० फिट रोड. भाईंदर प. जि. ठाणे, श्री आकाश नरेश शाह व श्री नरेश चंपालाल शाह, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री नरेश चंपालाल शाह. ता. १३/०६/२०२० रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री आकाश नरेश शाह, ह्यांनी सोसायटीला सदर ऑफिस व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावानी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर ऑफिसवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १०२, नीलम एकॉर्ड, १५० रोड, भाईदर (प.), जि. ठाणे -४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल. हिरेन पी. मेहता (वकील, उच्च न्यायालय मुंबई)



कार्यालय क्र.२०३, २रा मजला, शिवम् चेंबरस् को ऑप.सो.लि., एस.व्ही.रोड, गोरेगांव (पश्चिम). सहारा अपार्टमेंट जवळ, मुंबई-४०० १०४. दूर. क्र.: +९१-२२-४९२४१२६७; ईमेल: gglimited@ggengg.in; वेबसाईट : www.ggengg.in

सचना सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरिता कंपनिचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षचा (स्वतंत्र आणि एकत्रित) व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करणे याकरिता शनिवार, दिनांक ५ फेब्रवारी, २०२२ रोजी दुपारी १२ वाजता गेंदणीकृत कार्यालय संचालक मंडळाची बैठक कार्यालय क्र.२०३, २रा मजला, शिवम चेंबर्स कॉ.ऑप.सो. लि., एस.व्ही.रोड, गोरेगांव(पश्चिम), सहारा अपार्टमेंट जवळ मुंबई-४०० १०४ येथे होणार आहे.

संदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.ggengg.in www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशानसार

जि. जि. इंजिनियरिंग लिमिटेडकरिता	
सही/-	
विनोद बेरीवाल	
व्यवस्थापकीय संचालक	

### जाहीर नोटीस

जाहीर नोटीस देण्यात येत आहे की. श्री. राजेंद्र जसवंत सिंग यांनी मा. सब रजिस्टार साहेब कल्याण ३ कार्यालयात दि. २४.१२.१९९१ रोजी दस्तक्रमांक १०७२ या अनुक्रमांकावर करारनाम दस्त नोंदणी करून फ्लॅट नं. ४, चौथा मजला, गोकुळ अपार्टमेंट, बागशाळा मैंदानाजवळ, डोंबिवली (प.), ता. कल्याण, जि. ठाणे ४२१२०२ नावे करून घेतला. सदर दस्तात नजरचुकीने नाव श्री. जसवंत राजेंद्र सिंग असे टाकण्यात आलेले होते. तरी आता सदर फ्लॅट श्री. राजेंद्र पांडुरंग नाचणे व संजय पांडुरंग नाचणे यांना विकावयाचा आहे त्यामूळे चुकीचे नाव श्री. जसवंत राजेंद्र सिंग याबदली बरोबर असलेले नाव श्री. राजेंद्र जसवंत सिंग नावात बदल करून फ्लॅट विकी करतान बरोबर असलेले नाव टाकून दस्त नोंदणी करणार आहेत. सदर नावात दुरूस्तीप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. पण सदरह बाबतीत कोणाचीही कुठलीही हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व कागदोपत्री पराव्यासहीत वरील ऑफिसच्या पत्त्यावर संपर्क साधन त्याबाबत खात्री पटवन द्यावी तसे न झाल्यास कोणास कोणत्याच प्रकारची हरकत नाही असे समजून आमचे अशिल खरेदीचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाची कसलीही तक्रार याबाबत चालणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. यासाठी ही जाहीर नोटीस दिली

ठिकाण : डॉबिवली दिनांक : २९.०१.२०२२	श्री. राजेंद्र जसवंत सिंग द्वारा वकील शीला संतोष लोखंडे
पत्ता : शॉप नं. ७, रामतीर्थ सोसायटी, गणेश मंदिर	सही∕-
रोड, डोंबिवली (पू.) संपर्क : ९०८२५९१९३१	शीला एस. लोखंडे
ईमेल : lokhandesheela40@gmail.com	वकील, उच्च न्यायालय

### जाहीर नोटीस

श्री बिज उलपत चव्हाण (मयत) त्यांचे कायदेशीर वारस १) श्रीमती शिला बिज चव्हाण २) श्वेता बिज डाण ३) श्री. रौनक बिज चव्हाण आणि इतर फ्लॅट मालक १) श्रीमती. शिला बिज चव्हाण २) श्वेता बिज चव्हा ३) श्री. रौनक बिजू चव्हाण मालक यांच्या ताब्यात असलेली सदनिका क्र. १ पहिला मजला दिपल को.ऑ.हौ.सो. ल, महात्मा फले रोड, जाधववाडी नं. १, डोंबिवली (पश्चिम) ४२१२०२, ज्याचा जना सर्व्हे क्र. २६८, हिस्सा क्र. , नवीन सर्वे क्र. १८५, हिस्सा क्र. १पै, सी.टी.एस. क्र. ४४१ ते ४५०, मौजे नवागाव ता. कल्याण, जि. ठाणे व ज्याचे शेअर सर्टिफिकेट नं. ३ (शेअर्स नं. ११ ते १५) आहे. यापुढे याचा उल्लेख सदरहू मिळकत असा करण्यात येईल श्री. बिजृ उलपत चव्हाण (मयत) त्यांचे कायदेशीर वारस १) श्रीमती. शिला बिजू चव्हाण २) श्वेता बिजू चव्हाण ३) श्री. रौनव बिज चव्हाण आणि इतर फ्लॅट मालक १) श्रीमती, शिला बिज चव्हाण २) श्वेता बिज चव्हाण ३) श्री, रौनक बिज चव्हाण मालक यांचा मानस सदरह मिळकत श्री. भुषण तानाजी सुर्वे यांना विकण्याचा आहे. पण आमचे आशिल श्री. बिजु उलपर त) त्यांचे कायदेशीर वारस १) श्रीमती. शिला बिज चव्हाण २) खेता बिज चव्हाण ३) श्री. रौनक बिज चव्ह

आणि इतर फ्लॅट मालक १) श्रीमती. शिला बिजू चव्हाण २) श्वेता बिजू चव्हाण ३) श्री. रौनक बिजू चव्हाण मालक यांचे

वरील सदरह मिळकतीचे मळ पहिले खरेदीखत ज्यामध्ये श्री. भोलानाथ धनीराम हे खरेदीदार होते ते हरवलेले आहे. सदरह

मेळकतीत जर कोणाचाही कुठलाही हक्क वा हितसंबंध, खरेदी, बक्षिस, लिज, वारसा, अदलाबदल, गहाण, दान, विश्वस्त

निधी, दायित्व, कब्जा वहिवाट, जप्ती अगर कसलाही हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापास

## 13, "A" Wing, adm. 535 Sq. Fts. B-Up 4th Floor, "JAY" CHSL., Jay Apartment Shivaji Road Extn.; Kandivali (West) Mumbai – 400067, hereinafter referred t as "the said Flat", on Ownership Basis together with all rights, title, interests benefits etc. along with Five (5) fully paic up Shares of Rs. 50/- each, Distinctiv Nos. from 036 to 040, Share Certificat No. 8, hereinafter referred to as "the sai Shares" (More particularly described in the schedule hereunder written). Any person/ persons/ bank/ institutio naving any claim, objection, right o interest in the said flat/ shares/ agreeme or any part thereof by way of sale, transfe

assign, mortgage (equitable or otherwise exchanging, inheritance, lease easements, tenancy, lien, licence bequest, trust, maintenance, possessio encumbrances or any attachme requested to make the same known writing along with the supportin documents and/ or any evidence b Registered Post A.D. to undersigned at th address given below within the period 14 days from the date of publication of th notice with copies of such documents ar other proofs in support of claim objections for the transfer of the said Fla and regarding the title of the said Flat. If n laims/ objection is received/ raised withi he period prescribed above, then m client, Preeti Chandrakishore Shah is a liberty to take by way of release. & without

पब्लिक नोटीस

शेअर सर्टिफिकेट हरवले /गहाळ

मी **श्रीमती. क्लेरा ईट्रप,** मी एक वयस्कर

भारतीय निवासी राहणार फ्लॅट

नं.१२०२ अरुनोदय हेरिटेज सोसायटी,

उषा नगर, भांडुप (प )मुंबई -४**०००७८** 

शेअर सर्टिफिकेट नं. ५१, बेअरिंग २४६

ते **२५०** हरवले अथवा गहाळ झाले आहे

अरुनोदय हरिटेज सोसायटीचा सभासद

असून माझा फ्लॅट नं. १२०२ आहे.

आणि मी शेअर धारक प्रमाणपत नं ५१

माझे शेअर सर्टिफिकेट प्रमाणपत हरवले

/गहाळ झाले आहे, आम्ही योग्य ती

शोधाशोध करूनही ते सापडले नाही.

व मी भांडुप पोलीस स्टेशनमध्ये N. C

तक्रार देखील केली आहे.

त्या करिता मी ही नोटीस प्रसिद्धकरून

सोसायटीसमोर सादर करून सोसायटीला

विनंती करते की जेणेकरून मला डुप्लिकेट

शेअर सर्टिफिकेट सोसायटी जारी करू

शकेल. मी वरील जे काही सांगितले

आहे, ते सर्वे सत्य आणि स्वतःच्या ज्ञान

आणि विस्वासानुसार खरे आहे.

सोसायटी ने याची दाखल घ्यावी.

सही

श्रीमती. क्लेरा ईटूप

दिनांक : ३0/0१ /२०२२, स्थळ : मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is given to general public that m client Preeti Chandrakishore Shah i

tend to acquire by way of release by h

nother, brother/s, and sister/s of Flat N

eference to any such claims and the san f any will be deemed to have been waive SCHEDULE OF THE PROPERTY Science of the PKOPEKIT Flat No. 13, "A" Wing admr. 535 Sci. Fis. B Up, 4th Flr, "JAY" CHSL., Jay Apartment Shivaji Road Extn., Kandivali (West) Mumbai – 400 067, bearing S.No. 30 H.No. 3, CTS No. 1278 of Village Kandiva n Taluka Borivali, M.S.D. alongwith Five 5) fully paid-up Shares of Rs. 50/- each Distinctive Nos from 036 to 040, Share Sertificate No. 8. Sd/- Nilesh P. Chauha --+o High Cour

Advocate High Cour F-89. Profit Centre. 1st Floor. Breez Corner CHS LTD., Mahavir Naga Kandivali (West), Mumbai – 400067 Place: Mumbai Date: 30/01/202 मालमत्तेची अनुसुर्च जाहार सूचना फ्लॅट क्र.१४, क्षेत्रफळ ३८.२५ चौ.मी. कार्पेट क्षेत्र येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील तत्सम ४५.९ चौ.मी. बिल्टअप, १ला मजला, श्री, गौतम तरुण बॅनर्जी व श्रीमती समोना गौता बिल्डिंग नं.१, निधी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी बॅनर्जी हे कार्यालय क्र.१०४, १ला मजला, मर्न लि.. लिबर्टी गार्डन रे महल पिमायसेस को-ऑप सोसायटी लि म्हणन तात सोसायटी, जमीन प्लॉट क.११ व २१, नविन मुंबई-४०००६४, सी. २०), गाव मालाड ( सर्व्हे क.८००८, ८०११, ८०१७ व.८०१९, सीटीएस क्र.१५०५, गिरगाव विभाग, गाव गिरगाव, मुंबई-एम.एस.डी. येथील ज ४००००४ या जागेचे मालक आहेत. आज दिनांकीत २९ ज मूळ सदर फ्लॅट मे. लछमनदास लिलाराम यांनी मे आरती कन्स्टक्शन्स यांच्याकडून दिनांक आग १७.०७.१९६७ रोजीचे करारनामामार्फत खरेदी केल डी-१०४. होते. सदर मे. लछमनदास लिलाराम यांनी सदर कांदिवर्ल फ्लॅट श्री. नारायण परसराम छाब्रीया, श्री. प्रल्हाद ारसराम छाब्रीया व श्रीमती सुनिता किसन छाब्रीया यांना दिनांक १८.०३.१९<sup>ँ</sup>७६ रोजीचे विक्री करारनामामार्फत विक्री केले होते. न्यास हे किरण ट्स्ट म्हणून नावे निर्माण करण्यात आले, जे दिनांक ) ४.०१.२०१४ रोजी रह करण्यात आले. तदनसा गक्षकारांनी किरण ट्रस्टचे लाभार्थींना दिनांक ORIX . २८.०५.२०१४ रोजी विश्वस्तांद्वारे स्थाव ालमत्तेचे हस्तांतरणाचा करारनामा केला अधिक ।न्य न्यास नामे मोहिनी ट्रस्ट निर्माण करण्याल आली, जे दिनांक ०४.११.२०१३ रोजी रद्द करण्यात आले. तदुनुसार पक्षकारांनी मोहिनी टस्टचे लाभार्थीन दिनांक १४,११,२०१३ रोजी विश्वस्तांदारे स्थावर गलमत्तेचे हस्तांतरणाचा करारनामा केला अधिक अन्य न्यास नामे सनिता टस्ट म्हणन स्थापन करण्यात आले होते ते दिनांक १४.११.२०१३ रोजी रद्द करण्यात आले आणि प्रियांका ट्रस्टच्या नावे ३१.१२.२०१३ रोजी बक्षीस म्हणून देण्यात आले दिनांक २६.०६.२०१४ रोजीचे नोंदणीकृत विक्री फरारनामानुसार (बीबीई-५-२०२०-२०<sup>ँ</sup>९४) श्री ौतम नारायण छाब्रीया, श्रीमती प्रियांका किरण शाह, श्रीमती लवीना संजय बजाज व प्रियांक प्रायव्हेट ट्रस्ट (न्यासाचे लाभार्थी) यांनी सदर फ्लॅट श्री. गौतम तरुण बॅनर्जी व श्रीमती सुमोना गौतम बॅनजी यांच्याकडे विक्री केले. तथापि येथे नोंद ज्यावी की, मोहिनी फॅमिली ट्रस्टचे लाभार्थींनी विश्वस्ताद्वारे स्थावर मालमत्तेचे दिनांक १४.११.२०१३ रोजीचे हस्तांतर कररानामा करण्यात भाला होता तो हरवला आहे. नर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले रस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबल विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक स्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासन ७ **(सात)** दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा थगित केले आहेत असे समजले जाईल आणि भामचे अशील अशा कोणत्याही दावा आणि, किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील. सही/

गानक्सावर रारव	Succession	9,5100-91141	101-101	stipulated time.	M.M. ANSARI
घेतला आहे.					ADVOCATE HIGH COURT
attent one.				Date: 30/01/2022	NOTARY, GOVT. OF INDIA

A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Dist: Thane PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of THIRUMALAI CHEMICALS LIMITED having its Registered Office at THIRUMALAI HOUSE ROAD NO 29 NEAR SION HILL FORT SION EAST MUMBAI - 400022 Maharashtra - India registered in the name of the following shareholder/s have been lost by them.

Sr No.		Folio No.	Certificate No./s	Distinctive Number/s	No. of Shares
1.	MOLLY VARGHESE	M 006666	1944	1397511 to 1399160	1650
The	Public are hereby caut	ioned agains	st purchasing	n or dealing in any way	with the above

refered share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such

claim with the Company or its Register and Transfer Agents Link Internet India Private Limitated 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (W) Mumbai - 400083 Tel : 02249186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issues Duplicate share certificate/s. Name of Legal Claimant Place : Mumbai Date : 30.01.2022 MOLLY VARGHESE

		Nine Month ended 31.12.2021 (Unaudited) - 13.75 5.56 3.69 7.38 7.38 522.00	
(Unaudited - 4.20 1.87 2.50 2.36 2.36	(Unaudited) - 4.66 2.50 1.19 3.18 3.18	(Unaudited) - 13.75 5.56 3.69 7.38 7.38	(Audited) - - - - - - - - - - - - - - - - - - -
4.20 1.87 2.50 2.36	4.66 2.50 1.19 3.18 3.18	- 13.75 5.56 3.69 7.38 7.38	- 18.45 7.73 7.73 (0.54) (0.54)
1.87 2.50 2.36 2.36	2.50 1.19 3.18 3.18	5.56 3.69 7.38 7.38	7.73 7.73 (0.54) (0.54)
2.50 2.36 2.36	1.19 3.18 3.18	3.69 7.38 7.38	7.73 (0.54) (0.54)
2.50 2.36 2.36	1.19 3.18 3.18	3.69 7.38 7.38	7.73 (0.54) (0.54)
2.36 2.36	3.18 3.18	7.38	(0.54)
2.36 2.36	3.18 3.18	7.38	(0.54)
2.36	3.18	7.38	(0.54)
2.36	3.18	7.38	(0.54)
522.00	522.00	522.00	522.00
0.05	0.06	0.14	(0.01)
0.05	0.06	0.14	(0.01)
nat of finan nder Regul 015. The fu available es (www.v Reviewed Committee	cial result f ation 33 of S ill format of on the stoc aghanitech by the Sta e and Appre	for the quar EBI (listing 0 the Financi k exchange nobuild.co tutory Audi oved by the	ter ended Obligations ial Results e websites om). itor of the e Board of
	015. The fu s available es (www.v Reviewed H Committee ry, 2022.	015. The full format of s available on the stoc es (www.vaghaniteck eviewed by the Sta Committee and Appr ry, 2022. By	nder Regulation 33 of SEBI (listing ( 2015. The full format of the Finance is available on the stock exchange es (www.vaghanitechnobuild.cc teviewed by the Statutory Aud Committee and Approved by the ry, 2022. By Order of t For Vaghani Techno-Buil

Grishma Savla

Director

Place : Mumbai Date : 29.01.2022

# ड्रॉईट लिगल सोल्युशन्स

वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कॉर्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

रोड क्र. ३, मालाड (पश्चिम), 1.टी.एस. क्र.४१९, ४१९ (१- (दक्षिण), तालुका बोरिवली, जमिनीचे सर्व भाग व खंड. जानेवारी, २०२२	१५ दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व कागरोपत्री पुर द्यावी, अन्यथा सदरहू मिळकतीवर वरील नमूद विद्यमान असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे अ त्यानंतर कोणाची कसलीही तक्रार याबाबत चालणार नाह ठिकाण : डॉबिवली	विश्व अत्येवन गण्डू गण्डू भारत्व का सिंग के साधून त्यावाल कार्य का प्राप्त उत्यासहित खात्वालाल पत्यावर संपर्क साधून त्यावालत खात्री पदन्त 1 मालकांव्यतिरिक्त इतर कोणाचाही हक्ष वा हितसंबंध नाही अथवा असे समजून आमचे अशिल खरेदीचा पुढील व्यवहार पूर्ण करतील. ही यांची सर्वांनी नोंद घ्यावी. यासाठी ही जाहीर नोटीस दिली. श्री. बिज उलपत चव्हाण (मयत) त्यांचे कायदेशीर वारस
सही/– <b>ार. जे. चोथानी – वकील</b> ४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, ली (पूर्व), मुंबई–४००१०१.	दिनांक : २९.०१.२०२२ ॲड. शीला एस. लोखंडे पत्ता : शॉप नं. ७, रामतीर्थ सोसायटी, गणेश मंदिर रोड, डॉबिवली (पू.) संपर्क : ९०८२५९१९३१ ईमेल : lokhandesheela40@gmail.com	त्रा. । बंजु उत्पारत चटकाण ( भयत) त्याच कावदशार वारस १) श्रीमती. शिला बिजू चव्हाण २) श्रवेता बिजू चव्हाण २) श्री. रौनक बिजू चव्हाण आणि इतर फ्लंट मालक १) श्रीमती. शिला बिजू चव्हाण २) श्वेता बिजू चव्हाण ३) श्री. रौनक बिजू चव्हाण द्वाग वकील शिला संतोष लोखंडे
(पुर्वीची ओएस ऑटो फ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट ब्र	गयनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो	, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दुरं.:+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com | www.orixindia.com, सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

### परिशिष्ट ४ (रुल्स ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **ऑरिक्स लिझींग अँण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमुदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्षम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

अ.	कर्ज खाते कर्जदार/सहकर्जदाराचे मागणी सूचना ताबा घेतल्याचा स्थावर मालमत्तेचे						
क्र.	क्रमांक	नाव	दिनांक व रक्कम	दिनांक व प्रकार	वर्णन		
\$	LN000000016788	<ol> <li>औलीया मॅन्युफॅक्चरींग ॲण्ड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड</li> <li>फारूक अब्दुल सत्तार कुरेशी</li> <li>आसमा फारूक कुरेशी</li> <li>आरमा फारूक कुरेशी</li> </ol>	१९ नोव्हेंबर, २०२१ च रु.५९३१७९६.०५	२४ जानेवारी, २०२१ (सांकेतिक ताबा)	टेनामेन्ट क्र.२९६/३७४९, सागर कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, ग्रुप क्र.२, एमएचबी कॉलनी, टागोर नगर, विक्रोळी पुर्व, मुंबई-४०००८३, बृहन्मुंबई महानगरपालिका एस वॉर्डच्या स्थानिक मर्यादेत, क्षेत्रफळ सुमारे ८५० चौ.फु., सर्व्ह क्र.१९३ व सीटीएस क्र. ३३२/१५, गाव हरियाली, कुर्ला तालुका व मुंबई उपनगर जिल्हा, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड.		
2	LN000000014803 LN000000019325	<ol> <li>भ. आर.एस. गुप्ता ॲण्ड कं.</li> <li>श्री. रमाशंकर बी. गुप्ता</li> <li>श्री. चंद्रमोहन रमाशंकर गुप्ता</li> <li>श्री. कृष्णमोहन रमाशंकर गुप्ता</li> </ol>	११ नोव्हेंबर, २०२१ च रु.१,६६,०७,६२७.९६	२०२२	पलॅट क्र.१४, १ला मजला, क्षेत्रफळ ८१० चौ.फु. (कार्पेटव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, ७/७ पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर, गोवंडी रोड, मुंबई-४०००८९, महापालिका वॉर्ड क्र.(३), नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर, प्लॉट क्र.३, सर्व्हे क्र.९६(पी) व सी.एस. क्र.५/६, गाव बोरला, तालुका चेंबूर, मुंबई-४०००८९ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि पुर्वेस- नाला; पश्चिमेस-नारायण गुरू हाय स्कूल; उत्तरेस-मेदान, दक्षिणेस-पी.एल. लाखंड रोड.		
- 1	देनांक : २४.०१.२०२२ प्राधिकृत अधिका देनांक : २४.०१.२०२२ प्राधिकृत अधिका ठेकाण : मुंबई ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटे						

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया अण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, ट्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्री अल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया अण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. तूरध्वनी : ०२२-२०८९१७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी.एन.शिंदे, कायदेविषयक सल्लागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeep@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

अँड **.** बेन्सन विल्यम पेन

# ACTIVE TIMES

### **NEWS BOX**

# **Singer Sandhya** Mukhopadhyay's condition stable, under constant watch in hospital

- Kolkata. The health condition of singing legend Sandhya Mukhopadhyay, who is undergoing treatment for Covid-19 and heart-related ailments, has improved and she is stable, hospital officials said on Friday. The nonagenarian is in a Covid Isolation chamber and under the constant watch of a team of doctors at the private hospital where she was shifted Thursday evening, after testing positive for the virus, from the state-run SSKM hospital. "She has multi-organ dysfunction and a fracture of the left neck of femur. She is stable and is presently conscious, alert and oriented. Her blood pressure is being maintained with support, and saturation with two litres of oxygen.
- Mukhopadhyay has no fever at the moment," the hospital said in a statement. She has accepted oral feeding, but is also being provided nutritional support through Ryles tube, it said. Chief Minister Mamata Banerjee had visited the hospital on Thursday afternoon to enquire about the iconic singer's health condition. Mukhpadhyay had on Tuesday turned down the Padma Shri award when she was contacted by central government officials telephonically for her acquiesce. The singer, considered for long a prima donna of music in Bengal, has worked with several legendary music directors, including S D Burman, Anil Biswas, Madan Mohan, Roshan and Salil Choudhary.

# How customer experience has changed for Air India flyers after Tata takeover

Mumbai. Air India embarked on a new voyage Friday after the Tata Group took over the airline from the Government of India. I took a 9pm flight from Mumbai to find out whether anything had changed since the Maharaja's takeover. One of the things the new management will focus on is better on-time performance of flights. Our flight took off around 9:10 pm and reached Goa at 10:05 pm -- an almost on-schedule arrival.

### **GREETING THE 'GUESTS'**

Apart from this, a special announcement by the pilots took place before landing. This announcement is a part of an official order by the operations department. The announcement goes: "Dear Guests, this is your Captain (Name) speaking. Welcome aboard this historic flight, which marks a special event. Today, Air India officially becomes a part of the Tata Group again, after seven decades. We look forward to serving you on this and every Air India flight with renewed commitment and passion". Passengers in our flight cheered and clapped at this announcement, showing the great excitement among them. Another small change that has taken place is that the passengers are now addressed as 'guests'.

# READ DAIY ACULVE

## **CHANGE OF NAME** I have changed my name

TIMES

from Munir Javid Mohd Igbal Patel to Munir Javed lqbal Patel as per documents

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby issued on behalf o my client, Ravina Mahadeo Umap is wner of Shop No. 009, "B" Wing, c Ground Floor, admeasuring 146 Sq. F arpet area, in the society known a IDEAL ENCLAVE BLDG. No.7 Co op. Hsg. Soc. Ltd., situated on the Plo of land bearing Old Survey No. 319 New Survey No. 46, Hissa No. Nil. Old Survey No. 318, New Survey No.45 Hissa No. 2 of Revenue Villag Goddeo, Taluka & Dist. Thane, Nea Orange Hospital, Deepak Hospita Road, Mira Road East, Dist. Thane hereinafter called the "Said Shop" My client and her Father, Mr. Mahad Krushnaji Umap is/was owners of Said Shop No. 009 and they are the bonafide members of Ideal Enclave Bldg. No. 7 C.H.S Ltd., (hereinafte called the "Said Society"). However the said society had not issued the share certificate to its member. My Client states that my client's Father, Mr. Mahadeo Krushanaj Umap died on 24-03-2021 a Bhayandar, Thane, leaving behind hin (1) my client Ravina Mahadeo Umar – (Daughter), (2) Mrs. Sharda Mahadeo Umap – (Wife), (3) Mrs Sujata T. Pund –(Married Daughter), 8 (4) Mrs. Supriya Rahul Kholamkar -(Married Daughter), are as his only surviving heirs and lega representatives as per intestate uccession law by which he was governed and there are no any other heirs and legal representatives of the deceased person. If any person/s has any claim, right title or other heirs and lega representatives of the deceased, the same may be send within **15 days** from the date of publication of this notice at my office address at Shop No. 3, Ground Floor, New Panchartna C.H.S Ltd., R.N.P. Park Opp. R.N.P. Garden, Bhayanda East, Dist. Thane-401105, failing which No claim will be entertained espect of the Said Shop.

Sd/-NIRBHAY R. DUBEY Advocate High Court Place: Bhayandar Date:30.01.2022

### PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that MR. SATISH JAISWAR is the owner of the property, more

particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, that above said MR Satish Jaiswar is willing to purchase the flat pelow mentioned from SMT. SANGEETA ANIL PADOL That the property hereunder mentioned was under the Slum Rehabilitation Authority (SRA) an authority constituted under the Maharashtra Government and/or the Government itself is and holder and sufficiently entitled in respect of

the piece & parcel of land bearing CTS no. 456, 460, 461, 463, 465, 466, 464, 459 (Part), 469 (Part), 462 (Part), 457 (Part), 455 (Part), 451 (Part), Lying, Being and Situated at Village-Mulund, Taluka-Kurla, District-Mumbai Suburban. The land was occupied by the several tenants i respect of their respective tenements being Slum Huts consisting including Rambadai Shrkirshna Bhagat holding & occupying his respective hutment No. 168 (Tenanted

# Sunday 30 January 2022 3

PUBLIC NOTICE

Notice is given to general public that m client Preeti Chandrakishore Shah

client Preed Chandrakishore Shan is intend to acquire by way of release by her mother, brother/s, and sister/s of Flat No. 13, "A" Wing, admr. 535 Sq. Fts. B-Up, 4th Floor, "JAY" CHSL., Jay Apartment, Shivaji Road Extn.; Kandivali (West), Mumbai – 400067, hereinafter referred to

as "the said Flat", on Ownership Basis together with all rights, title, interests benefits etc. along with Five (5) fully paid-up Shares of Rs. 50/- each, Distinctive

Nos. from 036 to 040, Share Certificate No. 8, hereinafter referred to as "the said Shares" (More particularly described in the

Any person/ persons/ bank/ institution having any claim, objection, right of interest in the said flat/ shares/ agreement

or any part thereof by way of sale, transfe

assign, mortgage (equitable or otherwise) exchanging, inheritance, lease easements, tenancy, lien, licence bequest, trust, maintenance, possessio

bequest, trust, maintenance, possession or encumbrances or any attachmen requested to make the same known in writing along with the supporting documents and/ or any evidence by Registered Post A.D. to undersigned at the

address given below within the period of 14 days from the date of publication of thi

notice with copies of such documents and

other proofs in support of claims, objections for the transfer of the said Fla and regarding the title of the said Flat. If no claims/ objection is received/ raised withir

the period prescribed above, then my client, Preeti Chandrakishore Shah is a

liberty to take by way of release. & without reference to any such claims and the same

if any will be deemed to have been waive

at No. 13, "A" Wing admr. 535 Sq. Fts. E

Flat No. 13, "A" Wing admr. 535 Sq. Fts. I Up, 4th Flr, "JAY" CHSL., Jay Apartmer

Shivaji Road Extn., Kandivali (West), Mumbai – 400 067, bearing S.No. 30, H.No. 3, CTS No. 1278 of Village Kandivali in Taluka Borivali, M.S.D. alongwith Five (5) fully paid-up Shares of Rs. 50/- each

Distinctive Nos from 036 to 040, Shan Jistinctive Nos ..... Certificate No. 8. Sd/- Nilesh P. Chauhar

Sd/- Nilesh Pr. Chauhan Advocate High Court F-89, Profit Centre, 1st Floor, Breezy Corner CHS LTD., Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai – 400067. Iace: Mumbai Date: 30/01/2022

schedule hereunder written).

### PUBLIC NOTICE

STATE \_\_\_\_

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public

that The Agreement to Sell between

Builder and Mr. Ramesh Narayan

Mayekar, Registered documents property known as Flat No-C-5/34,

Satsang Bharti Chs Ltd, Kailash Puri

Road, Upper Govind Nagar, Malad

(East), Mumbai - 400097 Original Agreement to Sell has been lost/

misplaced. I have lodged F.I.R. at

Kharghar Police Station Regn. No. 199/2022 dated 27/01/2022. A person

completed or carry out any transaction with anyone has already carried out of being carried out kindly

inform the undersigned in writing on

the below mentioned address with 15

Mr. Devasi Lona Thattil

Flat No-503, Vaishnavi Dham Chs, Plot No-E77-78, Sector - 3, Belpada, Kharghar, Navi Mumbai-410210

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client MRS. ASHVINI ARUN NAGRE is the Sole owner of the Scheduled

property. My client declares that her Husband 1 MR. ARUN NARAYAN NAGRE (Since

Deceased) & 2) MR. RAJAN NARAYAN NAGRE were the Joint owners of the

Scheduled Property. That the said MR ARUN NARAYAN NAGRE expired or

24.01.1999 leaving behind him, his Wife 1, MRS. ASHVINI ARUN NAGRE i.e. my client his Sons 2) MR. SUSHANT ARUN NAGRE 8

3) MR. NISHANT ARUN NAGRE, as his on

legal heirs and successors. That 1) MR SUSHANT ARUN NAGRE & 2) MR. NISHANT

ARUN NAGRE have released thei collective undivided Share in the

Scheduled Property in favour of my client MRS. ASHVINI ARUN NAGRE. That the said 1) MR. SUSHANT ARUN NAGRE & 2)

MR. NISHANT ARUN NAGRE have also

agreed to execute the Agreement for Sale

to be entered into between MRS. ASHVINI ARUN NAGRE and the prospective

purchaser/s, as and by way of confirming party in token of confirmation of release of their undivided Share in the said

Property. By a registered Gift Deed dated 22nd December, 2020 (registered with Joint Sub Registrar Borivali 6, M.S.D., under Document Serial No.BRL-6-11895-2020 on 22.12.2020), the said MR. RAJAN

NARAYAN NAGRE has gifted his 50 % undivided Share in the Scheduled

All/any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the Scheduled Property or any part thereof by way of inheritance, sale, exchange,

release, lease, lien, possessior

attachment, lis-pendens, mortgage

partnership, charge, gift, encumbranc or otherwise howsoever and c

whatsoever nature is / are hereb

requested to make the same known with

copies of all supporting documents to the undersigned within 7 (seven) days of publication of this notice, failing which any such claim/claims, if any of such person/organization/firm shall be docered to house hour work and pool

deemed to have been waived and not

binding on my client and my client may proceed on the basis of the title of the

Scheduled Property marketable and fre from all encumbrances. SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No.14 admeasuring 38.25 sq. mtrs Carpet area equivalents to 45.9 sq. mtrs

Built-up area on 1st Floor in the Building No.1 known as Nidhi Co-operative Housing Society Ltd. situated at Liberty

Garden Road No.3, Malad (West), Mumba

400 064, constructed on all that piece o parcel of land bearing C.T.S. No.419, 419 (1-20) of Village : Malad (South), Taluka : Borivali, M.S.D.

Dated this 29th day of January, 2022.

Place : Mumbai

Date : 30.01.2022

Date : 28/01/2022

Place : Mumbai

S

м

R.J. CHOTHANI - Advocate

D-104, Ambica Darshan, C.P. Road

Kandivali (East), Mumbai 400 101

Property.

days from this present.

are hereby informed deal

Notice is hereby given that Flat No.301 A" Wing, Third Floor, of RAJUL APARTMENT Co-Op. Housing Soc. Ltd. at 60 Feet Road, Bhayander (W), Dist Thane, was in the name of Shri Naresh Champalal Shah. But Shri Naresh Champalal Shah, expired on 13/06/2020 and as one of the legal heir Shri Akash Naresh Shah, have applied to the society for transfer of the said Flat and the said shares on his name. All person/s having any claims can object in writing togethe with documentary evidence at 102 Neelam Accord, 150 Feet Road Bhayander (W). Dist. Thane - 401 101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note HIREN P. MEHTA

(Advocate, High Court, Mumbai)

### PUBLIC NOTICE

This Is To Notify That Our Clients, Mr. Gautam Tarun Banerjee And Mrs. Sumona Gautam Banerjee, Are The Owners Of The Office No.104, 1st Floor, Of Society Know As Mani Mahal Premises Co-operativ Society Ltd, Constructed On The Land Bearing Plot No.11 And 21 New Surve Nos.8008, 8011, 8017 And 8019, C.T.S No.1505 Of Girgaum Division, Village girgoan, Mumbai-400004

Originally Said Flat Was Purchased By M/s Lachmandas Lilaram Through Agreement Dated 27/07/1967 From M/s. Aarti Constructions. Said M/s. Lachmandas Lilaram Sold The Said Flat To Mr. Naraya Parsram Chhabria, Mr. Pralhad Parsran Chhabria & Mrs. Sunita Kisan Chhabria Through Agreement For Sale Dated 18/03/1976. Trusts Were Created One In The Name Of Kiran Trust Which Got Dissolved On 04/01/2014, Accordingly Parties Hav Executed Deed Of Transfer Of Immovable Property By Trustees To Beneficiaries C Kiran Trust Dated 28/05/2014 + Anothe Trust Was Created In The Name Of Mohir Trust Which Got Dissolved On 04/11/2013 Accordingly Parties Have Executed Deed O Transfer Of Immovable Property By Trustees To Beneficiaries Of Mohini Trust Dated 14/11/2013 +another Trust Was Created Sunita Trust Which Got Dissolved O 14/11/2013 And A Gift Was Executed O 31/12/2013 In Favour Of Priyanka Trust. By / Registered Agreement For Sale Date 26/06/2014 (BBE-5-2020-2014) Mr. Gautan Narayan Chhabria, Mrs. Priyanka Kira Shah, Mrs. Lavina Sanjay Bajaj And Priyanka Private Trust (the Beneficiaries Of The Trust Sold The Said Flat To Mr. Gautam Taru Banerjee And Mrs. Sumona Gautan Banerjee. However It Is To Be Noted Tha Deed Of Transfer Of Immovable Property By Trustees To Beneficiaries Of Mohini Fami Trust Dated 14/11/2013, Has Been Lost. f Any Person/institution/bank Ha Possession Of Said Lost Documents, And/o Has Any Right, Title Interest In Respect O The Said Flat By Way Of Sale, Gift, Lease Inheritance, Heirship, Exchange, Mortgage Lien, Private Mortgage Or Otherwise, I Hereby Required To Make The Same Knowi In Writing To The Undersigned, Along With The Documents In Support Thereof, Within 7 Seven) Days From The Date Of Th Publication Hereof, Failing Which The Clain Of Such Person/institution/bank Shall Be Deemed To Have Been Waived And/o Abandoned And Our Client Will Be Free To Deal With The Property Without Reference To The Such Claim And /or Objection. Sd

#### Droit Legal Solutions Advocate, High Court Bombay

Name of Legal Claimant

MOLLY VARGHESE

502, 5 th floor, Paras Business Centre Carter Road No 1 Borivali (F Mumbai-400066

#### PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of THIRUMALAI CHEMICALS LIMITED having its Registered Office at THIRUMALAI HOUSE ROAD NO 29 NEAR SION HILL FORT SION EAST MUMBAI - 400022 Maharashtra - India registered in the name of the following shareholder/s have been lost by them.

## **PUBLIC NOTICE**

This is to bring to the knowledge general public at large that my clients (1) MR. AJAY PANDURANG SONAWANE & (2) MRS SUVARNA AJAY SONAWANE are intending to purchase Flat No. 105 on the First Floor, area admeasuring 421 Sq. Ft. (Built-up) i.e. 39.12 Sq. Mtrs. (Built-up) in the ouilding known as "AMAR – I" and the society known as "AMAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" Situated at Village - Virar Taluka - Vasai, District - Paloha hereinafter referred to as the "Said (1) MRS. SANTOSH PREMSINGH BHATI, (2) MR. JATIN PREMSINGH BHATI & (3) MS. BHAVIYA PREMSINGH BHATI The said flat was purchased in the name of (1) MRS. SANTOSH PREMSINGH BHATI & (2) LATE MR. PREMSINGH ACHALSINGH BHATI who expired on dated 25/09/2020. The present Vendors are the Legal Heirs of Late MR PREMSINGH ACHALSINGH BHATI. Thereafter present vendors became absolute lawful owners of 100% share, right, title & interest of the said flat. My clients are intending to purchase the said flat from the present Vendors.

So, it is hereby requested that i any person and or institution have any claim, right, title and interest over the said flat shall raise objection at the address given pelow within short span of 7 days from the date of publication of this notice and if fails to do so no clain shall be entertained in future and my clients shall purchase the Said Flat No: 105

### Sd/-Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar – 401202. e : Vasai Date:30.01.2022 Place : Vasai

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public on behalf of our client Mr. Rajendra Jaswant Singh, who is Possessed/ Occupying a Flat vide agreement for sale dt. 24.12.1992 From M/S. YOGINI DEVELOPERS registered with sub registrar Kalyan on under Document No. KLN-3/1072/1992. Dated : 24.12.1992 Flat No.4, Ground floor Gokul Apartment., Opp. Bhagshala Maidan, Dombivli (West) Tal. Kalyan, Dist. Thane 421202 situated at Survey No. 327/A, Hissa No. (P), C.T.S No.1221 to 1222 Village - Navagaon (Thkurli), (hereinafter called and referred to as "The Said Flat") intends to sell the said flat to Mr. Rajendra Pandurang Nachne & Sanjay Pandurang Nachne, But name of our client has been wrongly writter as Mr. Jaswant Rajendra Singh in above mention Agreement For Sale the actual name of him is Mr. Rajendra Jaswant Singh respectively which may be amended accordingly. He has done other legal requirement in this connection. I any person or persons having Objection on it should send their claims in writing to the undersigned along with documentary evidence in support of the said claims thereof within 15 days of publication of the said notice, falling which claims if any, of such person or persons will be considered shall be deemed to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed.

Date : 29/01/2022 Place : Dombivli Mr. Rajendra Jaswant Singh Shop no. 7, Ramtirha Society, Ganesh Mandir Sheela S. Lokhande Road, Dombivli (E) Contact : 9082591931 Email ID : lokhandesheela40@gmail.com B.A.LL.B Advocate High Court

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that my client, Mr. Arun Pandurang Kedari, is purchasing the Flat more particularly described in the schedule from Smt. Parvati Vitthal Mhatre and the chain agreements / original agreements of the said Flat are not traceable to the Owner i.e. Smt. Parvati Vitthal Mhatre. Any person's having any claim in respect of the said property are requested to inform the same in writing to the undersigned having his office at 601, Zarina Society, Opp. Awaj Redio, Charai, Thane (w) - 400 601, within 7 days from the date of notice, hereof failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and No claim Certificate shall be issued to my client.

SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. 106, First Floor, Prem Kutir Co-Operative Housing Society Ltd., Mumbai Pune Road, Opposite Manisha Nagar Gate No. 2, Behind Durgesh Apartment, Kalwa (W), Thane - 400 605, area admeasuring about 285 sq. ft., within the limits of Thane Municipal Corporation, Thane, Registration Sub-District Thane, District: Thane.

Office Add:- 601, Zarina Society, Opp. Awaj Redio, Charai, Thane (w)-400 601

Date Place

Shop

Road,

Email

Sd/-Adv. Sudhir B. Jagdale Mobile No. 9076015859

#### **ENHANCED MEAL SERVICE**

Air India served vegetarian meals (sandwich and juice) to all passengers, unlike many other domestic airlines. Enhanced meal service is one of the things introduced by the Tatas. Non-vegetarian meals were served on the AI191 (Mumbai-Newark) flight and five Mumbai-Delhi flights on Friday. This is likely to be expanded to more flights in a staggered and phased manner. Nonvegetarian meals have resumed in the economy class after a gap of four years. Apart from these changes, not much is different, given the fact that Tata Sons has just been handed the reins to Air India.

# Cold wave grips Maharashtra, IMD says relief expected in next 24 hours

Pune. Parts of Maharashtra shivered on Friday as cold wave conditions brought on by western disturbances gripped the state. However, they are expected to abate over the next 24 hours, the Indian Meteorological Department (IMD) said.

#### **PUBLIC NOTICE**

, **Mrs. Rashmi Ajay Upadhyay**, Adult, Inhabitant, Age: 35 Years, Address: 304/2 Vardhaman Park, Marble Market, Near Ganesh Kol Office Opp. Vimal Park, Shahad (West)-421391, Dist. Thane Maharashtra. Mob:9323111321.

#### Subject: Selling Property

Subject: Selling Property I say that I am selling this said property to the Mr. Vikram Balaso Bhosale with consideration. Property Address: Flat No.407, on Fourth Floor, "B" Wing, of building known as "OPAL" in the complex to be known as "KONARK SOLITAIRE", duly registered under the Maharashtra Co-op. Soc. Act., 1960. Area Measuring about 33.88 sq. metres with excluding balcony/ies admeasuring 2.28 Sq. meters and open terrace/s admeasuring 4.60 sq. meters (Built-up), Situated at village vadavali taluka Kalyan, Dist. Thane, Situated on land bearing plot no.1/2/3, Survey No.25 and 26, Hissa No.22 and 1. Obtained from Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) vide I.O.D bearing no. KDMP/NRV/BP/KV/2012-13/60 Dated: 14/06/2012. I say that abovesaid property is joint property (i.e. Ajay Chandrabali Upadhyay and Rashmi Ajay Upadhyay). I say that Ajay Chandrabali Upadhyay selling abovesaid property to Mr. Vikram Balaso Bhosale. I say that for the abovesaid property if there is any objection to anyone then he/she can take the objection within the 15 days from the date of issue of this public notice. public notice

Agreement for Sale dated 02/04/1996 was made executed between Rambadai Shrikrishna Bhagat ("Seller") AND Smt. Swati Vinoc Kandalkar ("Purchaser").Later the Society was **Registered** under Registration no. B.O.M. W.T./ H.S.G. (T.C.)/ 8418/1993-94 & the Society nown as "BINKUMARI C.H.S. (S.R.A.) LTD.' A Notarized Agreement dated 26/02/2003 mad executed between Binkumari C.H.S Society") AND Vinod Lahu Kandalkar mt. Swati Vinod Kandalkar ("Occupant") AN M/s Omkar Builders & Developers through it artner Harish Yaday & Sadanand Yada ("Builder/ Developer") and the Possession Lette dated 07/11/2006 was issued M/s Omka Builders & Developers in the name of Rambad Shrikrishna Bhaqat.

A Notarized Power of Attorney dated 0/12/2009 was made & executed by Mr. Vinoc ahu Kandalkar & Smt. Swati Vinod Kandalkar "Executants") AND Mr. Dattaram Sudhakar Patil ("POA holder") and a Notarized Agreeme for Sale & Transfer dated 10/12/2009 was made & executed between Vinod Lahu Kandalkar & Smt, Swati Vinod Kandalkar ("Seller") ANI layant Sudhakar Patil ("Purchaser") Later A Notarized Agreement for Sale dated 08/06/2016 was made & executed between Jayant Sudhakar Patil ("Seller") AND Smt. Sangeeta Anil Padol ("Purchaser") and a Notarized **Power of Attorney** dated 08/06/2016 was made & executed between Jayant Sudhakar Patil ("Executants") AND Smt. Sangeeta Anil Padol ("POA holder"). That the document reveals that Draft agreeme for Sale Smt. Sangeeta Anil Padol ("Seller AND Mr. Satish Jaiswar ("Purchaser"). All persons claiming an interest in the sa property or any part thereof by way of sale, gift ease, inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easement attachment or otherwise are hereby required to nake the same known to the undersigned at the fice of Mr. Kunwar D. Pandey, Advocate High Court, Mumbai, within 15 days from the date hereof and further hereby requested that if anybody has any claim or lien on the above said property the same shall be intimated to the office above mentioned, failing which it shall be deemed that SMT. SANGEETA ANIL PADOLis he true and lawful owner and is sufficientl entitled in respect of the said property to execut he agreement in respect of the property in favo of the current intended purchaser MR. SATISH JAISWAR, more particularly described in the Schedule of the property hereunder mentione and further legal process shall be given effect thereto by the said INDOSTAR HOME FINANCE PRIVATE LIMITED, without any reference to uch claim and the same, if any, shall be onsidered as waived in respect of the Scheduled Property.

#### Schedule of the Property

lat No. 407, Situated on the Fourth Flo Building no. 4/B, admeasuring about 22 Sq. FL, in the Building known as "BINKUMARI's
 Society known as "BINKUMARI C.H.S
 S.R.A.) LTD.", Constructed on the Plot of Lance earing CTS no. 456, 460, 461, 463, 465, 466 (Part), 459 (Part), 469 (Part), 462 (Part), 457 (Part), 455 (Part), 451 (Part), Lying, Being and Situated at Village - Mulund, Taluka - Kurla, istrict - Mumbai Suburbar

### ADVOCATES & ASSOCIATES Sd/- MR. KUNWAR D. PANDEY ADVOCATE HIGH COURT, MUMBA

Address at Office no. 12, B-2 Saidham Sopping Centre, Hatkeshwar Mahadev Chowk, Mangal Nagar, 15 no. las bus stop, Near G.C.C. Club Mira Road (East), Thane 401107 ate : 30/01/2022 Place : Mira Roa

0		Folio No.	Certificate	Distinctive Number/s	INO. 01			
No.	Shareholder/s	FUILU INU.	No./s	Distinctive Number/s	Shares			
1.	MOLLY VARGHESE	M 006666	1944	1397511 to 1399160	1650			
refe Any clai	The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above refered share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Register and Transfer Agents Link Intime India Private Limitated 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (W) Mumbai - 400083 Tel :							
	49186270 within 15 da							

entertained and the company shall proceed to issues Duplicate share certificate/s

GART **G G ENGINEERING LIMITED** (CIN- L28900MH2006PLC159174) Registered Office: Office No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara Apartment, Mumbai - 400104 Tel. No: - +91-22-49241267; Email: gglimited@ggengg.in; Website: www.ggengg.in NOTICE Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 Notice is hereby given that a meeting of the of the Board of Directors of the G C Engineering Limited will be held on Saturday, 05th February, 2022 a 12.00 p.m. at Registered Office of the Company Office No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Co-op Soc Ltd., S. V. Road, Goregaor West, Near Sahara, Mumbai - 400 104, to Consider and approve the Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the guarter & half year ended on 31<sup>st</sup> December, 2021

The Notice is also available on the Websites at www.ggengg.in and also on www.bseindia.com

By order of the Board For G G Engineering Limited Sd/ Vinod Beriwal Managing Director

IN THE COURT OF C	IVIL JUDGE (S.D.) THANE AT THANE
MISC. APP	LICATION NO. 247 OF 2021
	In the matter of issue of Hireship
	Certificate in respect of the property of late
	Mr. Anil Shridhar Sawant, who expired on
	07 June 2020 at Vashi, Navi Mumbai as
	per the provisions contained in Sec 2 of the
	Bombay Regulation Act No VIII of 1827
imt. Prachi Uday Bhogale Versus	Applicant/plaintiff
/r/Mrs ———	Defendant NIL
	Public Notice

Notice is hereby given to the public that Flat and shares more particularly described in the shedule hereunder written is being transferred in the name of Mrs Prachi Uday Bhogle, Only Legal Heirs Of Late Anil Shridhar Sawant Who died on 7/6/20 intestate and for the same, My Client Prachi U. Bhogle Filed misc No: 247/2021. Pending before Court No 4th Thane S.D.Civil Judge. For Declaring her under Hirship Certificate.

#### Schedule of property

Hausa bai Niwas, H.No-0780, Room No-206, 2 nd floor, 11-Sector, Juhu Gaon, Near municipal Marathi school.

Vashi Navi Mumbai No 400703. Property Card No :- VAS-JUH/0780.

ALL PERSONS Having any Claim in respect of Schedule of property By way of sale, exchange, gift, Mortgage, Charge trust, inheritance, possession, lease lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to her advocate R.G. Bane office or to court as mention above Advocate office:- Shop No-3, Jaideep Nagar, Shreenath Residency No 1. Nahur East, Mumbai -400042. Within in 14 days from the date of publication of this notice, Failing which the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed. (Seal)

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public on behalf of our client Mr. Biju Ulpat Chavan (Expired) - His Legal Heirs - 1) Smt. Shila Biju Chavan 2) Shweta Biju Chavan 3) Mr. Ronak Biju Chavan And Other Flat Owner 1) Smt. Shila Biju Chavar 2) Shweta Biju Chavan 3) Mr. Ronak Biju Chavan, who is Possessed / Occupyin Flat No.1, First floor, Dipal Co. Op. Hsg. Soc. Ltd., Mahatma Phule Road Jadhav Wadi No. 1, Dombivli (West) Tal. Kalyan, Dist. Thane 421202 situated a Old Survey No. 268, Hissa No. 1(P) New Survey No. 185, Hissa No. 1(P), C.T.S No.441 to 450 Village - Navagaon, having its Share Certificate No. 3, (From 11 to 15 both inclusive) (hereinafter called and referred to as "The Said Flat") intends to sell the said flat to Mr. Bhushan Tanaji Surve, But our client Mr. Biju Ulpat Chavan (Expired) - His Legal Heirs - 1) Smt. Shila Biju Chavan 2) Shweta Biju Chavan 3) Mr. Ronak Biju Chavan And Other Flat Owner 1) Smt. Shila Biju Chavan 2) Shweta Biju Chavan 3) Mr. Ronak Biju Chavan, was lost his original First Sale Agreement of the above said flat which was purchased by Mr. Bholanath Dhaniram. If any person or persons having right title or interest by way of inheritance or claim against the said room and tenancy should send their claims in writing to the undersigned along with documentary evidence in support of the said claims thereof within 15 days of publication of the said notice, falling which claims if any, of such person or persons will be considered shall be deemed to have beer waived and/or abandoned and the transfer shall be completed.

: 29/01/2022 e : Dombivli	1) Smt. Shila Biju 3) Mr. Ronak Biju	van (Expired) - His Legal Heirs - Chavan 2) Shweta Biju Chavan Chavan And Other Flat Owner Chavan 2) Shweta Biju Chavan Chavan
no. 7, Ramtirha Socie	ty, Ganesh Mandir	Sd/-
I, Dombivli (E) Contact	: 9082591931	Sheela S. Lokhande
I ID : lokhandesheela4	0@gmail.com	B.A.LLB Advocate High Court

VAGHANI TECHNO Regd. Office: D-wing, Karma Sankalp, Correr of Mumbai - 400077 Maharashtra, Indi E-mail:- investor@vaqhanitechnobuild.c	6th & 7th Ro a, Board No	ad of Rajaw b: +91 2225	adi, Ghatko 0 18800	
CIN No. L74990MH1 EXTRACT OF STANDALONE UNA FOR THE QUARTER ENDED	994PLC187 UDITED F	7866 INANCIA EMBER, 2	L RESULT	s
PARTICULARS		Quarter ended 30.09.2021 (Unaudited)		ended 31.03.2021
Total income from operations (net)	(Unaudited)	(Unaudited)	(Unauuiteu)	(Audited)
Other Income	4.20	4.66	13.75	18.45
Net Profit / (Loss) for the period before tax,	4.20	4.00	13.75	10.45
Exceptional and / or Extra Ordinary Items	1.87	2.50	5.56	7.73
Net Profit/(Loss) for the period before tax, (after		2.00	3.30	1.13
Exceptional and/or Extra Ordinary Items)	2.50	1.19	3.69	7.73
Net Profit/(Loss) for the period after tax (after	2.30	1.13	3.09	1.13
Extraordinary and / or Extra Ordinary items)	2.36	3.18	7.38	(0.54)
Total comprehensive income for the period	2.30	3.10	1.30	(0.54)
(comprising profit/loss for the period (after Tax)				
	0.00	3.18	7.38	(0 = 4)
and other comprehensive income (after Tax)	2.36	522.00	522.00	(0.54) 522.00
Equity Share Capital	522.00	522.00	522.00	522.00
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) a) Basic: b) Diluted:	0.05	0.06	0.14	(0.01)
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) a) Basic: b) Diluted:	0.05	0.06	0.14	(0.01)
<ul> <li>Notes:</li> <li>(1) The above is an extract of the detailed form 31<sup>st</sup> December, 2021 filed with stock exchange u and Disclosure Requirements) Regulation 2 for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2021 is (www.bseindia.com) and company's websit</li> <li>(2) The above results have been Limitedly F Company and recommended by the Audit Directors at their Meeting held on 29<sup>st</sup> Januar</li> </ul>	Inder Regul 015. The fu s available tes (www.v Reviewed I Committee ary, 2022.	ation 33 of S ill format of on the stoc aghanitech by the Sta e and Appro	EBI (listing ( the Financ k exchange nobuild.cc tutory Aud oved by the <b>Order of t</b>	Obligations ial Results e websites om). itor of the e Board of he Board

Grishma Savla Place : Mumbai Date : 29.01.2022